Address: Lake Road, Bhandup(W), Mumbai-400078

Tel. :+91-22-25696789 Fax: +91-22-25964114

Email : corporate@hirect.com/marketing@hirect.com

CIN :L28900MH1958PLC011077 Website :www.hirect.com

Ref. No. HIRECT/SEC/2021-22/10

21st April 2021

BSE Limited

Rotunda Building,

Phiroz Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Mumbai

400 001 Maharashtra

National Stock Exchange of India

Limited

"Exchange Plaza" 5th Floor, C-1, Block 'G'

Bandra Kurla Complex,

Bandra (East) Mumbai 400 051

Security Code No. 504036/HIRECT Type of S

Type of Security: Equity

Sub: Submission of Notice for attention of Equity Shareholders of the Company in respect of transfer of Equity Shares to Investor Education and Protection Fund (IEPF) Account

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of SEBI LODR, 2015, we hereby enclosed copies of the notice for the attention of the equity shareholders of the Company in respect of the transfer of equity shares of the Company to IEPF Account, published on Wednesday, 21st April 2021 in Business Standard and Mumbai Lakshdeep in accordance with the requirement of Companies Act, 2013.

We request you to kindly take the above on records.

Thanking you,

Yours Faithfully,

For Hind Rectifiers Limited

Meenakshi Anchlia

(Company Secretary & Compliance Officer)

Encl: As above



HIND RECTIFIERS LTD.

CIN: L28900MH1958PLC011077 Regd. & H.O: Lake Road, Bhandup (W), Mumbai-400078 Tel.No.: 022-25696789 Fax: 022-25964114. investors@hirect.com, www.hirect.com

NOTICE

Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF)

Shareholders are hereby informed that pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), as amended, the Final Dividend declared for the financial year 2013-14, which remained unclaimed for a period of seven years will be credited to the IEPF on August 13, 2021 The corresponding shares on which dividends were unclaimed for seven consecutive years will also be transferred as per the procedure set out in the Rules.

In compliance with the Rules, Individual notices are being sent to all the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF as per the aforesaid Rules, the full details of such shareholders is made available on the Company's Website:www.hirect.com.

In this connection, please note the following:

- a) In case you hold shares in physical form: Duplicate share certificate(s) will be issued and transferred to IEPF The original share certificate(s) registered in your name(s) and held by you, will stand automatically canceled.
- b) In case you hold shares in electronic form: Your demait account will be debited for the shares liable for transfer to

In the event valid claim is not received on or before August 13 2021, the Company will proceed to transfer the liable dividend and Equity shares in favor of IEPF authority without any further notice. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said rules. It may be noted that the concerned shareholders can claim the shares and dividend from IEPF authority by making an application in the prescribed Form IEPF-5 online and sending the physical copy of the requisite documents enumerated in the Form IEPF-5, to the Nodal Officer of the Company.

In case the shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact the RTA of the Company at: Adroit Corporate Services Private Limited, 17-20. Jafarbhov Industrial Estate, 1st Floor, Makwana Road Marol Naka, Andheri (East), Mumbai 400059 Maharashtra Tel: +91 22 42270400 Fax: +91 22 28503748 Email:info@adroitcorporate.com website:www.adroitcorporate.com

KAJARIA CERAMICS LIMITED

Regd. Office: SF-11, Second Floor, JMD Regent Plaza, Mehrauli Gurgaon Road, Village Sikanderpur Ghosi, Gurgaon, Haryana 122001

Tel. No. : +91-124-4081281 Email id: investors@kajariaceramics.com Website: www.kajariaceramics.com

NOTICE

(For the kind attention of Shareholders of the Company)

Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor

Education and Protection Fund ('IEPF')

This NOTICE is published pursuant to the provisions of the

Companies Act, 2013 read with the Investor Education and

Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund)

Rules, 2016 and subsequent amendments thereto (the IEPF

The IEPF Rules, inter-alia, contain provisions for transfer of all

shares in respect of which dividend has not been paid or claimed

by the shareholder for seven consecutive years or more, in the name of Investor Education and Protection Fund and the shares

shall be credited to the Demat Account of the IEPF Authority, within

30 days of such shares becoming due to be transferred to the IEPF.

Pursuant to the IEPF Rules, the unclaimed dividend for the

financial year 2013-14 will become due for transfer in favour of the

IEPF Authority on July 31, 2021 and accordingly, the shares are to

be transferred to the IEPF Authority within 30 days i.e. by August

Complying with the requirements set out in the IEPF Rules, the Company is also communicating individually to the concerned

shareholders whose shares are liable to be transferred to IEPF

The Company has uploaded the details of such shareholders and

shares due for transfer to IEPF on its website at

www.kaiariaceramics.com. Shareholders are requested to refer

to the web-link https://www.kajariaceramics.com/pdf/unclaimed dividend/ shareholders_details_IEPF_Rules_2016_2013_14.pdf to verify the details

Shareholders may kindly note that both the unclaimed dividend and

corresponding shares transferred to IEPF Authority including all

benefits accruing on such shares, if any, can be claimed back by

them from IEPF Authority after following the procedure prescribed

The concerned shareholders, holding shares in physical form and

whose shares are liable to be transferred to IEPF Authority, may

note that the Company would be issuing duplicate share

certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them

for the purpose of transfer of shares to IEPF Authority as per the

IEPF Rules and upon such issue, the Company shall inform the

depository by way of corporate action to convert the duplicate

share certificate(s) into demat form and transfer in favour of IEPF

Authority. The original share certificate(s) which stand registered in

their name will stand automatically cancelled and be deemed

non-negotiable. Concerned shareholders holding shares in demat

form may note that the Company shall inform the depository by way

of corporate action for transfer of shares in favour of IEPF Authority.

The shareholders may further note that the details uploaded by the

Company on its website should be regarded and shall be deemed

adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s)

by the Company for the purpose of transfer of shares to IEPF

In case the Company does not receive any communication from

the concerned shareholders by July 30, 2021, the Company shall

with a view to adhering with the requirements of the IEPF Rules,

transfer the shares to IEPF Authority in accordance with the IEPF

Rules. Please note that no claim shall lie against the Company in

respect of unclaimed dividend and shares transferred to IEPF

For any queries on the above matter, Shareholders are requested

- MCS Share Transfer Agent Limited, Mr. Ajay Dalal, F-65, First

Tel.: 011-41406149-52; Email: helpdeskdelhi@mcsregistrars.com

to contact the Company's Registrar and Transfer Agent

Floor, Okhla Industrial Area, Phase-1, New Delhi-110020.

Authority pursuant to the IEPF Rules.

Authority pursuant to the IEPF Rules.

of the shares liable to be transferred to the IEPF Authority.

Authority under the said Rules for taking appropriate action(s).

For HIND RECTIFIERS LIMITED

Meenakshi Anchlia

Company Secretary

Place : Mumbai

Dated: 20 April, 2021

Rules).

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL BENCH AT AHMEDABAD COMPANY PETITION (CAA.) NO. 20 OF 2021

COMPANY APPLICATION (CAA.) NO. 84 OF 2020

In the matter of the Companies Act, 2013

In the matter of Scheme of Amalgamation of Bhadra Textiles and Trading Private Limited ("The Transferor Company 1") and Villa Tradino Company Private Limited ("The Transferor Company 2") with Gujarat Sidhee Cement Limited ("The Transferee Company") and their respective Shareholders & Creditors

AND

In the matter of Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013

Bhadra Textiles and Trading Private Limited (CIN: U51909GJ2014PTC108444), a company incorporated under the Companies Act, 1956 and

having its registered office at B-402, Pelican House, Gujarat Chamber of Commerce Compound, Ashram Road, Gujarat 380 009 Villa Trading Company Private Limited

(CIN: U51900GJ1994PTC098196), a company incorporated under the Companies Act. 1956 and having its registered office at B-402, Pelican

incorporated under the Companies Act, 1956 and

having its registered office at Sidheegram, PO-Prashnawada BO, Tal: Via Sutrapada SO Taluka,

Pin Code 362275, Dist. Gir Somnath, Gujarat

House, Gujarat Chamber of Commerce Compound, Ashram Road, Gujarat 380 009 **Gujarat Sidhee Cement Limited** (CIN: L26940GJ1973PLC002245), a company

Petitioner Transferee

Company

Petitioner

Transferor

Company 1

Petitioner

Transferor

Company 2

NOTICE OF HEARING OF PETITION

Joint Petition under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 was presented by the Petitioner Companies namely Bhadra Textiles and Trading Private Limited, Villa Trading Company Private Limited and Gujarat Sidhee Cement Limited on 22nd March 2021 for sanctioning of the Scheme of Amalgamation of Bhadra Textiles and Trading Private Limited "The Transferor Company 1") and Villa Trading Company Private Limited ("The Transferor Company 2") with Gujarat Sidhee Cement Limited ("The Transferee Company") and their respective Shareholders & Creditors and the Petition was admitted by the Hon'ble National Company Law Tribunal, Ahmedabad on 13th April 2021. The said Petition is fixed for hearing before the said Hon'ble Tribunal on 3rd May 2021 at 10.30 a.m. in the morning or soon thereafter.

ANY PERSON desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner's Advocate at their address mentioned hereunder, a notice of his intention, signed by him or his Advocate, with his full name and address, so as to reach the Petitioner's Advocate not ater than two days before the date fixed for the hearing of the Petition. Where he seeks to oppose the Petition, the grounds of opposition or a copy of the affidavit intended to be used in opposition to the Petition should be filed in Hon'ble National Company Law Tribunal, Ahmedabad bench at Corporate Bhavan, 1st and 2st Floor, Near Zydus Hospital, Thaltej, Ahmedabad, Gujarat – 380059 and a copy thereof served on the Petitioner's Advocate, not less than two days before the date fixed for hearing. A copy of the Petition will be furnished by the Petitioner's Advocates to any person requiring the same on payment of the rescribed charges

Sd/-Mrs. Kalpana K Raval Advocate for the Petitioner Companies Place: Ahmedabad Aatmasantulan, Near Jalsa Party Plot. Date: 19/04/2021 Thaltei, Ahmedabad - 380015



VASHI BRANCH

M.T.N.L. Building, Shivaji Chowk. Sector -16, Vashi

NOTICE TO BORROWER (UNDER SUB-SECTION (2) OF SECTION 13 OF THE SARFAESI ACT, 2002)

Date: 06/04/2021 Place: Navi Mumba

M/s RMOSS Prints Pvt Ltd. Registered Address: Flat No. 408, Sai Abhishek CHS Ltd. Behind Deepak Hospital, Near Seven Square Hospital Mira Road East, Thane Maharashtra - 401 107.Factory Address: C/449, MIDC Pawane, TTC Area, Nea Mayur Cold Storage, Turbhe, Navi Mumbai – 400 708.

Other Address: Flat No 404, Plot 66, Shanti Bhavan,Rajasthan Society, J.B. Naga Andheri East Mumbai – 400093 (Maharashtra)

Re: Credit facilities with our Vashi Branch.

We refer to our letter No. ISME/MZ/ADV/2018-19 dated 20.03.2019 & BOB Vashi/Adv/20-21/137 dated 09.10.2020 conveying sanction of various credi facilities and the terms of sanction. Pursuant to the above sanction you hav availed and started utilising the credit facilities after providing security for the same as hereinafter stated. The present outstanding in various loan/credit facilit accounts and the security interests created for such liability are as under

	Nature and type of facility	Limit	Rate of Interest	O/s as on (inclusive of interest upto 31.03.2021)	Security agreement with brief description of Securities
	Cash Credit	400.00	BRLLR + SP + 5.25% p.a. presently @ 12.50% p.a.	Rs. 4,08,97,493.55 (plus interest and other expenses w.e.f. 01.04.2021)	1.Hypothecation of stock and book debts of the company (Both present & future) 2. Mortgage of property located at Flat No.704, 7th floor, D Wing, Pooja Enclave Co-op Hsg
	Term Loan (BGECLS)	80.00	BRLLR + 1.00% p.a. presently @ 8.00% p.a.	Rs. 82,62,065.00 (plus interest and other expenses w.e.f. 01.04.2021)	Society Ltd, Near Athaarva College, Kandivali (W) Mumbai admeasuring 880 sq. feet owned by MrAnurag S Dwivedi 3. Mortgage of property located at Flat No/408, 4th floor, Bldg No. B,
	FITL	23.17	10.60%	Rs. 18,09,384.12 (plus interest and other expenses w.e.f. 01.04.2021)	Sai Abhishek Co-op Hsg Society Ltd, behind Deepak Hospital, Near Seven Square School, Ideal Park, P K Road, Mira Road (East) Dist Thane - 401107 admeasuring 295 sq. feet, owned by Mr. Bhavin Vijay Bhalavat 4. Mortgage of property located at Plot No - B 028, Block B, Parsvnath City, Village: Dharuhera, Distt: Rewari (Haryana) owned by M/s Rmoss Prints Pvt. Ltd 5. Hypothecation of the Plant & Machinery 6. Pledge of FDR

- In the letter of acknowledgement of debt dated 13.10.2020 you have acknowledged your liability to the Bank to the tune of Rs. 4,22,87,442.05 as on 12.10.2020. The outstanding stated above include further drawings (includin additional facility) and interest upto 31.03.2021.
- As you are aware, you have committed defaults in payment of interest or above loans/outstanding for the quarter ended March 2021. You have also defaulted in payment of instalments of term loan/demand loans which have
- fallen due for payment on 30.11.2020 and thereafter Consequent upon the defaults committed by you, your loan account has bee classified as non-performing asset on 28.02.2021 in accordance with the Reserve Bank of India directives and guidelines. In spite of our repeate requests and demands you have not repaid the overdue loans includin
- Having regard to your inability to meet your liabilities in respect of the credi facilities duly secured by various securities mentioned in para 1 above, and classification of your account as a non-performing asset, we hereby give you notice under sub-section (2) of section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and call upon you to pay in full and discharge your liabilities to the Bank aggregating Rs. 5,09,68,942.67 (Rupees Five Crore Nine Lac Sixty Eight Thousand Nine Hundred Forty Two and Paise Sixty Seven Only) plus interest and other expenses w.e.f. 01.04.2021, as stated in para 1 above within 60 days from the date of this notice. We further give you notice that failing payment of the above amount with interest till the date of payment, we shall be free to exercise all or any of the rights under sub-section (4) of sectio
- 13 of the said Act, which please note. Please note that, interest will continue to accrue at the rates specified in para 1
- above for each credit facility until payment in full. We invite your attention to sub-section 13 of section 13 of the said Act in term of which you are barred from transferring any of the secured assets referred to in para 1 above by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business), without obtaining our prior written consent. We may ad that non-compliance with the above provision contained in section 13(13) or the said Act, is an offence punishable under section 29 of the Act.
- We further invite your attention to sub section (8) of section 13 of the said Act in terms of which you may redeem the secured assets, if the amount of dues together with all costs, charges and expenses incurred by the Bank is tendered by you, at any time before the date of publication of notice for public auction/inviting quotations/ tender/ private treaty. Please note that afte publication of the notice as above, your right to redeem the secured assets wi not be available
- Please note that this demand notice is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which we may have including without limitation, the right to make further demands in respect of

(C L Soni) Chief Manager & Authorised Officer Bank of Baroda



TATA CAPITAL HOUSING FINANCE LIMITED

Registered Office: 11th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai - 400013 Corporate Identity Number: U67190MH2008PLC187552

Website: www.tatacapital.com

Audited Financial Results for the year ended March 31, 2021

(Rs. in lakh)

	Particulars	For the half year ended March 31, 2021	For the half year ended March 31, 2020	For the year ended March 31, 2021	For the year ended March 31, 2020
		Audited (Refer note 15)	Audited (Refer note 15)	Audited	Audited
1	Total Income from Operations (refer note no 5)	1,42,532	1,51,686	2,91,914	3,01,175
2	Net profit/(loss) for the period (before tax, exceptional items)	25,087	20,241	47,799	25,453
3	Net profit/(loss) for the period before tax (after exceptional items)	25,087	20,241	47,799	25,453
4	Net profit/(loss) for the period after tax (after exceptional items)	18,579	12,864	35,525	15,234
5	Total Comprehensive income for the period [comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	18,946	12,357	35,586	15,185
6	Paid-up share capital : - Equity Shares (Face value : Rs. 10 per share)	54,756	54,756	54,756	54,756
7	Reserves, excluding revaluation reserves	2,53,148	2,22,422	2,53,148	2,22,422
8	Net worth (refer note no 6)	2,99,803	2,66,668	2,99,803	2,66,668
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	23,66,497	25,82,508	23,66,497	25,82,508
10	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-
11	Debt Equity Ratio (refer note no 6)	7.89	9.68	7.89	9.68
12	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)				
	- Basic *	3.39	1.12	6.49	3.11
	- Diluted *	3.39	1.12	6.49	3.11
13	Capital Redemption Reserve	-	-	-	-
14	Debenture Redemption Reserve	-	-	-	-
15	Debt Service Coverage Ratio	0.13	0.07	0.12	0.07
16	Interest Service Coverage Ratio	1.30	1.20	1.27	1.13

- * (not annualised for half year ended March 31, 2021 and March 31, 2020)
- Notes:
- The above results have been reviewed by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at their espective meetings held on April 19, 2021. The Statutory Auditors of the Company have carried out audit of the aforesaid results
- The financial results have been prepared in accordance with and comply in all material aspects with Indian Accounting Standards ('IndAS') notified under Section 133 of the Companies Act, 2013 ('the Act') read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended from time to time and other relevant provisions of the Act. The annual financial statements, used to prepare the financial results, are based on the notified Schedule III of the Act, as amended from time to time, for Non-Banking Financial Companies that are required to comply with Ind AS
- 3 The above is an extract of the detailed format of half yearly/annual financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the half yearly/annual financial results are available on the website of the BSE Limited (www.bseindia.com), the National Stock Exchange of India Limited nseindia.com) and the website of the Company (www.tatacapital.com).
- 4 For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the BSE Limited and the National Stock Exchange of India Limited and can be accessed on www.bseindia.com and www.nseindia.com, respectively.
- Total Income from Operations includes other income
- 6 Net worth has been calculated as per Section 2(57) of the Act and includes equity share capital plus other equity less deferred revenue expenditure. Debt Equity Ratio has been calculated as: Outstanding Debt / Net worth
- 7 In accordance with the Reserve Bank of India ("RBI") circulars on COVID-19 Regulatory Package dated March 27, 2020, April 17, 2020 and May 23, 2020, the Company had granted a moratorium of up to six months on payment of instalments, falling due between March 1, 2020 and August 31, 2020 to eligible borrowers as per the Company's policy approved by the Board. For all such accounts where the borrower has been granted moratorium, the asset classification remained standstill during the moratorium period (i.e. the number of days past-due ('DPD') shall exclude the moratorium period for the purposes of staging).

During the year ended March 31, 2021, the aggregate outstanding of the borrowers to whom moratorium was extended amounted to Rs.1,07,610 lakh. Due to the moratorium benefit the overdues of these borrowers were ranging between 1-89 DPD and these have been classified as standard as at March 31, 2021. Of the above, borrower accounts worth Rs.55,017 lakh (including accrued interest of Rs.411 lakh), were accounts where, in accordance with the abovementioned COVID-19 Regulatory Package the asset classification benefit was extended (accounts not classified as Stage 3) at March 31, 2021. The Company has assessed its Expected Credit Loss in line with the RBI circular RBI/2019-20/170 DOR (NBFC).CC.PD.No.109/22.10.106/

2019-20 dated March 13, 2020. Accordingly, no impairment reserve is required to be created and no provision is adjusted during the respective accounting periods against slippages and the residual provisions as required in RBI circulars on COVID-19 Regulatory Package stated above

- Consequent to the outbreak of the COVID-19 pandemic, the Indian government announced a lockdown in March 2020. Subsequently, the national lockdown was lifted by the government, but regional lockdowns continue to be implemented in areas with a significant number of COVID-19 cases. The impact of COVID-19, including changes in customer behaviour and pandemic fears, as well as restrictions on business and individual activities, has led to significant volatility in global and Indian financial markets and a significant decrease in global and local economic activities. This may lead to a rise in the number of borrowers defaults and consequently an increase in corresponding provisions. The extent to which the COVID-19 pandemic, including the current "second wave" that has significantly increased the number of cases in India, will continue to impact the Company's performance will depend the COVID-19 pandemic and any action to contain its spread or mitigate its impact whether government-mandated or elected by us. The Company has assessed the potential impact of COVID-19 on the carrying value of its assets based on relevant internal and external factors / information available, upto the date of approval of these financial results. In order to cover the impact of COVID-19 on the future expected credit losses, the Company is carrying a provision of Rs. 12,482 lakh as on March 31, 2021. (For the year ended March 31, 2020: Rs. 11,000 lakh)
- 9 RRI circular dated April 7, 2021 advised all lending institutions to put in place a Board-approved policy to refund/adjust the 'interest on interest' charged to the borrowers during the moratorium period, i.e. March 01, 2020 to August 31, 2020 in conformity with the Supreme Court judgement dated March 23, 2021 ("Supreme Court judgement"). Further, the circular stated that in order to ensure that the Supreme Court judgement is implemented uniformly in letter and spirit by all lending institutions, methodology for calculation of the amount to be refunded/adjusted for different facilities shall be finalised by the Indian Banks Association ("IBA") in consultation with other industry participants/bodies, which shall be adopted by all lending institutions and also advised all lending institutions to disclose the aggregate amount to be refunded/adjusted in respect of their borrowers based on the above reliefs in their financial results for the year ended March 31, 2021. Pending clarification on the calculation methodology of the amount to be refunded. adjusted from IBA, the Company has estimated the said amount and recognised a reversal in its Statement of Profit and Loss Account for the year ended
- 10 The Government of India, Ministry of Finance, vide its notification dated October 23, 2020, announced a scheme for COVID-19 Relief for grant of ex-gratia payment of difference between compound interest and simple interest for six months to borrowers in specified loan accounts ("the Scheme"), as per the eligibility criteria and other aspects specified therein and irrespective of whether moratorium as per RBI regulatory package was availed or not. The Company has implemented the Scheme and credited the accounts of or remitted amounts to the eligible borrowers as per the Scheme amounting to Rs. 1,780 lakh. The Company has filed its claim for the ex-gratia with State Bank of India as per the Scheme and has received an amount of Rs. 1.673 lakh as on March 31, 2021.
- 11. In view of the Honourable Supreme Court of India interim order dated September 3, 2020 (Public Interest Litigation (PIL) by Gaiendra Sharma Vs Union of India & ANR), no additional borrower accounts were classified as impaired (Non-Performing Assets (NPA)), which were not declared non-performing till August 31, 2020. Basis the said interim order the Company had not classified any additional borrower account as NPA as per the Reserve Bank of India or other regulatory prescribed norms, after August 31, 2020 which were not NPA as of August 31, 2020. The interim order granted to not declare accounts as NPA stood vacated on March 23, 2021. In accordance with the instructions in paragraph 5 of the RBI circular dated April 07, 2021 issued in this connection, the Company has complied with the asset classification of borrower accounts as per the extant RBI instructions / IRAC norms.
- 12 The Board of Directors in their meetings held on August 31, 2020 and March 02, 2021 have declared and approved an interim equity dividend of Rs. 0.35 and Rs.0.57 per equity share respectively and the dividend has been paid to the shareholders in the same period.
- 13 The Company is engaged in the business of Housing Finance and hence only one "business segment"
- 14 The Parliament has approved the Code on Social Security, 2020 ('Code') which may impact the contribution by the Company towards Provident Fund and Gratuity. The effective date from which the Code and its provisions would be applicable is yet to be notified and the rules which would provide the details based on which financial impact can be determined are yet to be framed after which the financial impact can be ascertained. The Company will complete its evaluation and will give appropriate impact, if any, in the financial results following the Code becoming effective and the related rules being framed and notified.
- 15 The figures for the half year ended March 31, 2021 and March 31, 2020 are the balancing figures between audited figures in respect of the full financial vear and the published audited year-to-date figures upto half year ended September 30, 2020 and September 30, 2019 respectively

Place: Mumbai

Date: April 19, 2021

For Tata Capital Housing Finance Limited Sd/-

Anil Kaul Managing Director DIN No.: 00644761

Place: New Delhi Date: April 19, 2021

by the IEPF Rules.

COO (A&T) & Company Secretary

For Kajaria Ceramics Limited R. C. Rawat

sums owing to us.

Yours faithfully.

सनथनगर एन्टरप्रायझेस लिमिटेड

सीआयएन : एल९९९९१एमएच१९४७पीएलसी२५२७६८ गोंद. कार्या.: ४१२, ४था मजला, १७वी वर्षमान चेंबर, कावसवी पटेल रोड, हॉनिंमन सकेल, फोर्ट, मुंबई-४०००१. दुर.:०२२-६१३३४४००

फॅक्स:९१-२२-२३०२४४२०, वेबसाईट: www.sanathnagar.in ई-मेल: Investors.sel@lodhagroup.con

सूचना सुचना सेबी (लिस्टिंग ऑक्लिगेजन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायर्सेट्स) रेयुलेजन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ तुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२१ रोबी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षीत विनीय निष्कर्ष विचारात येणे व मान्यता देगे याकरित

आमचे पत्र दिनांक ३१ मार्च, २०२१ दुसार कंपनीची व्यापार खिडकी ०१ एप्रिल, २०२१ पासून बंद केली बाईल आणि सर्वसामान्य वनतेकडे ३ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षांकारता कंपनीचे विनाय निष्कर्ष घोषित झाल्यानंतर ४८ तास समाप्तीपर्यंत बंद देवण्यात वेतील. सदर सूचना ही कंपनीच्या www.sanathnagar.in चेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंच च्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

बृहन्मुंबई महानगरपालिका

ई-निविदा सूचना

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांचेद्वारे शासनाकडे नोंदणीकृत

असलेल्या आणि त्याचबरोबर बृहन्मुंबई महापालिकेमध्ये एम.सी.जी.एम.

व्हेंडर असणाऱ्या कंत्राटदारांकडून एकूण ०७ कामांकरिता अंदाजित

रू.९८६५००४.३१ रक्कमेची/रक्कमेच्या निविदा आमंत्रित करण्यात येत

आहेत; तसेच त्या कंत्राटदारास रू.१ लाखाच्या कामाची

कार्यप्रणवताची हमी देऊन आवश्यक ती निविदा माहिती व ई-निविदा

प्रक्रियेसाठी www.mcgm.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

भुजलाची पातळी सुधारण्यासाठी वृक्षारोपण करा

ई-मेल:muma@federalbank.co.in | वेबसाईट:http://www.federalbank.co.in

सुवर्ण ऋण-विक्री सूचना

तर्व संबंधित आणि सर्व सामान्य जनतेच्या माहितीकरिता येथे सूचना देण्यात येत आहे की, खाली नमुद

केलेल्या सुवर्ण कर्ज खात्या अंतर्गत **दि फेडरल बँक लिमिटेड**च्या **ठाणे/लुईसवाडी शाखे**सह तारण

भसलेल्या सुवर्ण दागिने जे वसुलीकरिता थकबाकी झालेले आहेत आणि जे वारंवार सूचना देऊनही

सोडविलेले नाहीत, जर २८.०४.२०२१ रोजी किंवा त्यापुर्वी सोडवून घेतले नाहीत तर त्या दागिन्यांची

हिंद रेक्टिफायर्स लिमिटेड

CIN: L28900MH1958PLC011077

नोंदणीकृत व मुख्य कार्यालय: लेक रोड, भांडूप(प), मुंबई –४०००७८

द्रः:०२२-२५६९६७८९, फॅक्स:०२२-२५९६४११४

investors@hirect.com, www.hirect.com

गुंतवणूकदार शिक्षाण व संरक्षाण निधी (आयईपीएफ)

मध्ये कंपनीच्या समभागाचे हस्तांतरण

नागधारकांना येथे सुचित करण्यात येत आहे की, गुंतवणूकदार शिक्षाण व

संरक्षाण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षाण, हस्तांतरण व परतावा)

अधिनियम, २०१६ (नियम), सुधारितप्रमाणे वित्तीय वर्ष २०१३-१४ करिता

अंतिम लाभांश घोषित करण्यात आला होता, जे लाभांश ७ वर्षांच्या

कालावधीकरिता दावा न के लेले शिल्लक आहे, ते लाभांश १३ ऑगस्ट, २०२१

आयईपीएफकडे जमा के ले जातील. तसेच सलग ७ वर्षांकरिता दावा न के लेले

लाभाशावरील संबंधित शेअर्स नियमानुसार व नमुद प्रक्रियेनुसार हस्तांतर

नियमानुसार उपरोक्तप्रमाणे संबंधित भागधारक, ज्यांचे शेअर्स

आयईपीएफकडे हस्तांतर होण्यास पात्र आहेत त्या सर्वांना वैयक्तीक

सूचना पाठविली आहे, अशा भागधारकांचे संपुर्ण तपशील कंपनीच्या

अ) वास्तविक स्वरुपात तुमच्याकडे भागधारणा असल्यास: द्य्य

तुमच्याद्वारे धारण के लेले शे अर्स रद्द के ले जातील.

भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल आणि आयईपीएफकडे हस्तांतर

केले जातील. तुमच्या नावे नोंद असलेले मुळ भागप्रमाणपत्र आणि

ब) विद्युत स्वरुपात तुच्याकडे भागधारणा असल्यास: शेअर्सकरिता

जर कंपनीला १३ ऑगस्ट, २०२१ रोजी किंवा त्यापुर्वी वैध दावा प्राप्त न

झाल्यास पुढील कोणत्याही सूचनेशिवाय आयईपीएफ प्राधिकरणाच्या नावे

लाभांश व समभाग हस्तांतरणास पात्र असतील. कृपया नोंद असावी की, सदर

नियमानुसार आयईपीएफकडे हस्तांतरीत दावा न केलेले लाभांश रक्कम व

शे अर्सबाबत कं पनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही. कु पया याचीही नोंद

असावी की, संबंधित भागधारकांनी विहित नमुना आयईपीएफ – ५ ऑनलाईन

अर्ज करून आयईपीएफ प्राधिकरणाकडून शेअर्स व लाभांशावर दावा करता

येईल आणि कंपनीचे क्षेत्रिय अधिकार यांच्याकडे नमुना आयईपीएफ – ५ मध्ये

नागधारकांना वरील विषयाबाबत व नियमाबाबत काही प्रश्न असल्यास

संबंधित भागधारकांनी कंपनीचे आरटीए : मे.ॲड्राईट कॉर्पोरेट सर्व्हिंसेस

प्रायव्हेट लिमिटेड, १७-२०, जाफरभॉय इंडस्ट्रीयल इस्टेट, पहिला मजला,

मकवाना रोड, मरोळ नाका, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९, महाराष्ट्र,

द्रः+९१-२२-४२२७०४००, फॅक्सः+९१-२२-२८५०३७४८, ई-मेलः

info@adroitcorporate.com, वेबसाईट:www.adroitcorporate.com

विहित आवश्यक दस्तावेजांच्या वास्तविक प्रतींसह पाठवावे.

तुमचे डिमॅट खाते आयईपीएफकडे हस्तांतर करण्यास पात्र

www.hirect.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

याबाबत खालील बाबींची नोंद घ्यावी:

लर्डसवाडी शाखा: स्तरवर्धीत तळमजला, मेझानिन मजला, सन

पॅयेटिका, एलआयसीजवळ, सर्विस रोड, लुईसवाडी, ठाणे (पश्चिम)

मुंबई-४००६०१.द्र.क्र.:+९१-२२-२५८१४४१८-१९

खातेदाराचे नाव

पांडुरंग बाजीवराव भोसले

योगेश दत्ताराम परब

रुपक भट्टाचार्यजी

मनोज लालमनी तिवारी

मोह. अस्लम खान

मोह. अस्लम खान

क्रांती किशोर गढरिया

सुयोग सुहास करंदीकर

पकाण आर सकपाल

प्रकाश आर. सकपाळ

प्रजा प्रमोद बापट

प्रज्ञा प्रमोद बापट

पीआरओ/११३/जाहि./२०२१-२२

रासगी विकी केली जाईल

खाते क्रमांक

१७७५६१०००३४८५७

१७७५६१०००३५७४८

१७७५६१०००३३६३६

१७७५६१०००३४६५९

१७७५६१०००३६५५५

१७७५६१०००४४२८६

१७७५६१०००४८२०४

१७७५६१०००३७०५८

29062500039025

90048900030009

१७७५६१०००३७०१७

गळवार, २७ एप्रिल, २०२१ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सनथनगर एन्टरप्रायझेस लिमिटेडकरि

जनसंपर्क अधिकारी

कंपनी सचिव व सक्षम अधिकार

सदस्यत्व क्र.:ए१८२०३

आशा वर्करही लढताहेत कोरोना संसर्गाशी

नागपूर, दि. २०, (प्रतिनिधी) : शहर आणि ग्रामीणमध्ये करोनाबाधितांच्या घरोघरी जाऊन त्यांना औषध वाटणे, शासनाकडून आलेले सर्वेक्षण करणे अशी महत्त्वाची कामे करणाऱ्या आशा वर्करवरही आता संकट ओढवले आहे. जिल्ह्यातील ६५ आशा वर्कर कोरोना पॉझिटिव्ह आल्यात. यात एकीचा मृत्यूही झाला. शहरात ९५५ आणि ग्रामीणमध्ये १७२२ आशा वर्कर काम करीत आहेत. कोरोनाच्या या संकटकाळात या आशा वर्करवर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेतही आशा वर्करांनी काम केले. आता तर पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या घरी जाऊन त्यांना औषध देण्याचे काम त्या करीत आहेत. अशी सेवा देणाऱ्या आशा वर्करच आता पॉझिटिव्ह येत आहेत. शहरातील ५० आणि ग्रामीणमध्ये १५ आशा वर्कर पॉझिटिव्ह आहेत. भरतवाडा येथील सविता कुकडे या आशा वर्करचा नुकताच करोनाने मृत्यू

झाला. अवघ्या ३८ वर्षांच्या या आशा वर्करचा मृत्यू झाल्याने त्यांचे कुटुंब वाऱ्यावर आले. एक मुलगा आणि एक मुलगी आईशिवाय पोरके झाले. पॉझिटिव्ह आलेल्या आशा वर्करमुळे त्यांचे कुटुंबही पॉझिटिव्ह येत आहे. यात दोन आशा वर्करांच्या पतींचे निधन झाले. आशा वर्करवर कोरोना संकट निर्माण होत असल्याने आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सीटू) संघटनेने आशा वर्कर यांना सुरक्षेसाठी योग्य त्या सुविधा द्याव्यात, अशी मागणी केली. पॉझिटिव्ह आलेल्या आशा वर्करांना उपचारासाठी धावपळ करावी लागत आहे. कुठे खाटा शिल्लक नसल्याने उपचारात अनेक अडचणी येत आहेत. कोरोनाचे संकट दुर व्हावे यासाठी घरोघरी जाऊन सेवा देणाऱ्या आशा वर्कर यांच्याकडे सरकारने दुर्लक्ष केले असल्याची खंत आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनचे (सीआयटीयू) अध्यक्ष राजेंद्र साठे, महासचिव प्रीती मेश्राम यांनी व्यक्त केली.

REDEVELOPMENT OFFER NOTICE

Offers are invited from experienced

nancially sound reputed Builder

developers for REDEVELOPMENT

OF BUILDINGS "KANNAMWAF

Building No-60, Kannamwar Nagar

.T.S No. 356, Survey No. 113

Bearing Part of MHADA lavout

/illage Hariyali, Taluka –Kurla

Plot details : Plot area = 655.78

The societies Expectations

documents, and more details can be

obtained from the office of the

Society within 15 days from date of

Publication of the present Notice.

The society reserves its right to accept or reject any offers without

assigning any reason.
Contact: Mr. Suryakant Kadam

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, (१) श्री.

चंद्रशेखेर यादव, (२) निर्मला सी. यादव

(पत्नी), (३) राहुल कुमार सी. यादव (मुलगा)

व (४) रोहित सी. यादव (मुलगा) जे मालकाची

सदर मालमत्ता अर्थात क्षेत्रफळ २०३.९ चौ.मी. सर्व्हे क्र.१६७/२०, १६७/२१, १६७/२२

१६७/२३, १७१/३, १७१/४, १७१/५, १७१

, गाव असल्फा, तालुका कुर्ला, मुंबई उपनगर

व जिल्हा बृहन्मुंबई या मालमत्तेतील (१) श्री.

प्रकाश मोरेश्वर तांबट, (२) श्रीमती अर्चना

अरुण साप्ते, (३) श्रीमती संध्या प्रमोद पेणकर,

(४) विलास मोरेश्वर तांबट व (५) श्रीमती

स्नेहा संजय वाडके यांचे सर्व अधिकार, हक,

हित. ताबा यासह संरचनेसह जमीन खरेदी करू

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्तेवर कोणताही

दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी त्यांचे

दावा. अधिकार. हक. हित. ताबा. मालकीहक

बक्षीस. वहिवाट. मालकीहक किंवा अन्य इत

प्रकारे कोणताही दावा किंवा अधिकार असल्यास

त्यांनी त्यांचे दावा सदर सचनेच्या तारखेपासन

१४ दिवसांत खरेदीदाराचा पत्ता-खोली क्र.१४

कल़ शेठ चाळ. पाईपलाईन असल्फा. घाटकोपर

मंबर्डे-४०००८४. मोबा.: ९६९९६१११४४ वर

कळवावे, अन्यथा असे समजले जाईल की.

दावा असल्यास खरेदीदाराच्या नावे मुक्त केले

सही/-

श्री. चंद्रशेखर यादव

PUBLIC NOTICE

SMT. ZOHRA KHATOON ABDUL

SALAM KHAN, a member of Zia Co

Op Housing Society Ltd., having its

building at Bellasis Road, Mumbai

400 008 and holding **Shop No. 24** on

Ground floor in the building of th

Society, expired on 14.04.2015

MR. MOHD. IQBAL KHAN, claiming

SULTANA M. IQBAL KHAN have

to be her son & MRS. SAFIYA

applied to the Society for transfer of

the Shop No.24 with the 5/10 shares

to his name and submitted Affidavit

heirs of the deceased member.

of no objection from other surviving

The Society hereby invites claims or

objections from the heirs or other

claimants / objectors to the transfer

of the said shares and interest of the

deceased member in capital

property of the Society within a

period of 30 days from the

publication of this Notice with

supporting documents. If no claim

objections are received within

prescribed period, the Society shall

be free to deal with the shares and

interest of the deceased member in

Shop No.24 as provided in the bye-

Date: 21.04.2021 Society Ltd.

जाहीर सूचना

श्रीमती रतन सवालचंद जैन या फ्लॅट क्र.ए-७०६ य

आहेत, ही जागा **जगमगीया सेन्टर को-ऑपरेटिव्ह**

हौिसंग सोसायटी लिमिटेड, पत्ताः जगमगीया सेन्टर को-ऑपरेटिव्ह हौिसंग सोसायटी लिमिटेड आणि

सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र.ए-७०६ चे धारक

आहेत. श्रीमती रतन सवालचंद जैन यांचे मुंबई येथे

१९.०२.२०१३ रोजी निधन झाले, त्यांचे नावे सोसायटीचे

कोणतेही सदस्यत्व मान्य करण्यापुर्वी निधन झाले होते आणि त्यांनी कोणतेही वारसदार नेमले नव्हते. आता

त्यांचा मुलगा श्री. सुरेंद्र सवालचंद जैन यांनी श्रीमती रतन सवालचंद जैन यांचे अन्य वारसदाराद्वारे दिलेले एनओसी, प्रतिज्ञापत्र व क्षतीपुर्ती करारनामानुसार

प्रोतापारी व सदस्यत्वाकरिता अर्ज केला आहे. सोसायटी पाव्दारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत

प्रभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण

होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या

सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१४ दिवसांत** सोसायटीच्या भाडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व

हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्य

दावा/ आक्षेपांच्या पुष्ठचर्थ अशी कागदपत्रे आणि

अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर

दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/

मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायर्टी

उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार

करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्य

भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स र

प्राप्त केले तर. सोसायटीच्या उपविधीतील तरतदींनसा

त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्य

नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दाः

निरीक्षणांकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिद

यांच्याकडे सदर सूचना प्रसि<u>ध</u>्दीच्या तारखेपासून

कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्य

दिवशी स.११.०० ते दु.१.०० पर्यंत उपलब्ध आहेत.

ठिकाण: मुंबई दिनांक: १७.०४.२०२१ च्या वतीने व करिता

जगमगीया सेन्टर को-ऑपरेटिव्ह हौसिंग

सोसायटी लिमिटेड

(सचिव) पत्ता: नाहर नगर, मामलेतदार वाडी विस्तारीत

रोड, लिबर्टी गार्डन, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४ संपर्क क्र.९८२१०९५६१०, ई-मेल

ashishpurohit97@gmail.com

बंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने

नागेचे श्रीमती मंजु सुरेंद्र जैन यांच्यासह

Hon. Secretary

Zia Co Op. Housing

laws of the Society

दिनांक: २१.०४.२०२१

इच्छित आहेत.

Mob. 95947 38833. Mr. Pravin

sq.mts as per Lease deed

nembers = 20.22 Sq.mtrs.

No. of Flats = 32 each society

, Vikhroli (E), Mumbai - 400 083

NAGAR DWARKAMAI CHS. LTD

'रेमडेसिविर इंजेक्शन वाटपात भेदभाव'

दि. २०, राज्य सरकार इंजेक्शन वाटपात असल्याचा आरोप, भाजपचे नेते व माजी चंद्रशेखर बावनकुळे केला आहे. त्यांनी सोमवारी इंजेक्शन वाटपासाठी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणेही दिले. त्यानंतर त्यांनी एक व्हीडीओ जारी केला. त्यात केलेल्या निवेदनानुसार राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्री करोना औषधांचा साठा आपल्या भागात अधिक वळवतात, काही आरोप केला आहे.

जिल्ह्यांना अधिक तर काही जिल्ह्यांना काहीच नाही, असे भेदभावपूर्ण वाटप सध्या राज्य सरकारकडून केले जात आहे. नागपूरमध्ये तर तीन रुग्णांमागे एक इंजेक्शन दिले जाते, आता तर दोन दिवसांपासून पुरवठाच जिल्हाधिकारी कार्यालयाने बंद के ला आहे. उच्च न्यायालयाने यासंदर्भात दखल घेऊन पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिल्याने दिलासा मिळणार आहे. बावनकुळे यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणाच कोलमडल्याचा

रमडीसीवरचा पुरवटा बंद झाल्याने हाहाकार

नागपूर, दि. २०, (प्रतिनिधी) : नागपुरात कोरोना महामारीच्या साथीने थैमान घातले असताना या रोगावर परिणामकारक ठरत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा शहरातील सरकारी व खासगी रुग्णालयांना दोन दिवसांपासून होत नसल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. दुसरीकडे जिल्हाधिकारी, अन्न व औषध विभागाचे अधिकारी फोन घेत नाहीत. त्यामुळे नेमकी स्थिती काय हे स्पष्ट होत नाही. विशेष म्हणजे, या इंजेक्शनचा काळाबाजार वाढल्याने याचे वाटप जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आपल्या हाती घेतले. त्यांच्या माध्यमातून सरकारी व खासगी रुग्णालयांना तेथील रुग्णसंख्येच्या प्रमाणात वाटप के ले जात होते. त्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संके तस्थळावर उपलब्ध करून दिली जात होती. मागील दोन दिवसांपासून ही व्यवस्था कोलमडली आहे. मागील दोन दिवसांपासून एकाही रुग्णालयाला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत इंजेक्शनचे वाटप करण्यात आले नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर १६ एप्रिलपर्यंतचेच वाटप पत्रक उपलब्ध आहे. त्यानुसार १६ तारखेला शहरातील ११५ आणि ग्रामीणमधील ३९ अशा एकूण १५४ रुग्णालयांना ३३२६ इंजेक्शनचे वाटप करण्यात आले होते. त्यानंतर ते बंद आहे. नागपुरात दिवसाला १५ हजार इंजेक्शनची गरज आहे. प्रत्यक्षात पुरवठा ३ किंवा ४ हजार इंजेक्शनचा होतो. त्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. कंपन्यांकडूनच पुरवठा होत नसल्याने आम्ही वाटणार कोठून, असे अधिकारी खासगीत सांगतात, मात्र दुसरीकडे काळ्याबाजारात इंजेक्शन उपलब्ध आहे. ते कोठून येतात, असे विचारले असता याबाबत कोणीच काही सांगत नाही. मुळात जिल्हाधिकाऱ्यांकडून रुग्णालयांना त्यांच्याकडील मंजूर खाटांच्या आधारावर इंजेक्शनचे वाटप केले जाते. प्रत्यक्षात रुग्णालयात रुग्णांची संख्या अधिक असल्याने पुरवठा कमी पडतो. आधीच तुटवडा त्यात दोन दिवसांपासून पुरवठाही बंद झाल्याने सर्व रुग्णालयात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता ते पालकमंत्री नितीन राऊत यांच्या बैठकीत व्यस्त असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. रेमडेसिविर वाटप समितीचे समन्वयक अधिकारी शेखर गाडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा दुरध्वनी बंद होता.

आज तीन हजार इंजेक्शन येणार

१७ एप्रिलपासून रेमडेसिविरचे वाटप रुग्णालयांना बंद आहेत. भारतात मोजक्याच कंपन्या या इंजेक्शनचा पुरवठा करतात, महाराष्ट्रात एकही कंपनी नाही. त्यामुळे तुटवडा जाणवत आहे. मात्र आज ३ हजार इंजेक्शनचा पुरवठा होईल व त्याचे वाटप जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या व्यवस्थेनुसार केले जाईल, असे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

नागपुरात 'लेडी डॉन'ची हत्या, भरचौँकात चाक्रचे सपासप वार

दि. (प्रतिनिधी) : वस्तीत दबंगगिरी करणारी 'लेडी डॉन' पिंकी शर्मा हिची हत्या करण्यात आली. चाकूने सपासप वार करुन पिंकीची निर्घृण हत्या करण्यात आली. वादावादीतून दोघांनी पिंकीला संपवल्याचा आरोप आहे. घडलेल्या हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे.

भरचौकात पिंकी शमार्ची हत्या करण्यात आली. अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तींना पिंकी शर्मा धमक्या देत असल्याचं बोललं जातं. सोमवारी दुपारी पिंकीचा आरोपींसोबत वाद झाला होता. याच कारणावरुन दोघा आरोपींनी तिची हत्या केल्याचा आरोप

चाकूहल्ल्यानंतर पिंकीची मदतीसाठी धावाधाव आरोपींनी

पिंकीवर चाकूहल्ला केल्यानंतर ती सोमवारी संध्याकाळी पाचपावली भागात सैरावैरा पळत होती. अनेकांच्या घराच्या दिशेने धावाधाव करत ती मदतीसाठी याचना करत होती. मात्र तिच्या

२०, मदतीला कुणीही आलं नाही पाठलाग करुन आरोपींनी तिला गाठलं आणि तिच्यावर चाकुचे सपासप वार केल्याची माहिती

आहे. पाचपावली पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल रुग्णालयात नेण्याआधीच नागपुरात भरदिवसा पिंकीचा मृत्यू झाला होता. प्रकरणी नागपूरमधील पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये अवैध धंद्यांवरून वादावादी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात नागपूर शहरातील तांडापेठेत आला असून पोलीसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.

नागपुरात गुंडाची दगडाने

ठेचून हत्या गुंडाच्या सततच्या त्रासाला कंटाळून काही जणांनी त्याची दगडाने ठेचून हत्या केल्याचा काही दिवसांपूर्वी नागपुरात समोर आली होती. मृत विजय विरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. तो शहरातील शांती नगर भागातील आपल्या साथीदारांसोबत हप्ता वसुली करायचा. याविषयी अनेक तक्रारी त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये दाखल त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून संतप्त जमावाने त्याला

जीवे मारलं

जाहीर नोटीस

माझे अशील १) जगमोहन हरकरनदास बन्सल २) श्रीमती, शकंतला जगमोहन बन्सल, रा.बी-२१०२ भूमि पॅराडाईज, सेक्टर- १०, सानपाडा, नवी मुंबई पिन ४०० ७०५ यांचे वतीने सदरची जाहीर नो-टीस देतो की, माझ्या अशीलाची जी काही स्थावर व जंगम मालमत्ता आहे त्यातन त्यांचा मलगा तषा जगमोहन बन्सल व सुन कनिका तुषार बन्सल यांना कायम स्वरुपी बेदखल करत आहे. याची संबंधीतांनी कुपया नोंद घ्यावी.

दिनांक : २१/०४/२०२१ अँड आर. पी. मिश्रा ठिकाण : मुंबई १०, अपना बाजार, आयआयटी मेन गेट समो पवर्ड आयआयटी पवर्ड. मो.क्र. : ९८१९९१९४९१

नोटिस

___ सर्व सामान्य जनतेने सूचना घ्यावी की, सदनिका कमांक १०२, इमारत कमांक पीआर – १२, बी विंग पहिला मजला, शिवाई को, ऑप, हो सो.लि., एम.एम.आर.डी.ए., कॉलनी कर्वे नगर, काजूरमार्ग (पूर्व), मुंबई ४०००४२, हि सदनिका रोझी डिसोझा यांच्या नावे असून रोझी डिसोझा यांचे निधन मुंबई येथे दिनांक ०४/१२/२०२१ रोजी झालेले असून त्यांच्या मागे **श्रीमती** रोमाल्डिना पी फर्नांडिस (मुलगी) सदरच्या सदनिकेचे कायदेशीर एकमव वारस आहेत.

श्रीमती रोमाल्डिना पी. फर्नांडिस ह्या सदरची सदनिका आपल्या नावे हस्तांतर (Transfer) करीत आहेत. सर्व जनता, संस्था यांना सदर सदनिके मध्ये कोणताही दावा किंवा हक्क मागणी किंवा आक्षेप असल्यास आवश्यक कागदपत्रासह खालील नमूद पत्त्यावर ८ दिवसाच्य कालावधीत आणण्याची सूचन घ्यावी, त्यानतर दावे, आक्षेप गृहीत धरले जाणार नाही.

दिनाकः 21/04/2021 सही / ठिकाणः मुंबई शिवाई को ऑप हो सो लि. एम.एम.आर.डी.ए. कॉलनी, कर्वे नगर काजूरमार्ग (पूर्व), मुंबई ४०००४२,

PUBLIC NOTICE

Bhikiben Shankarlal Parekh have agreed to sell & transfer Flat No. C/08 econd Floor in Rajmahal CHS Ltd. Talav Road, Bhayandar (East), Dist. Thane with **5** Fully paid up Equity share pearing Distinctive Nos. 41 to 45 (both nclusive) held under Share Certificate No. 9 to prospective free from a ncumbrances, charge, disputes, claim lien or mortgage of any natur vhatsoever. Further they have either no collected from previous owner o isplaced previous Original Agreeme Dated 3rd June 1981 executed by etween M/s. Sai Sevak Builders & Mrs Pannaben Vinodlal Shah pertaining Said Flat and have not been found t

Any person who finds the said nent/s or title documents should ntimate to the undersigned & if an erson, Bank, Financial Institution havir any claim or right in respect of the said property by way of inheritance, share sale, mortgage, lease, lien, license, gift ossession or encumbrance howsoey r otherwise or having above agreement s hereby called upon to intimate to the ndersigned within 14 days from the date of publication of this notice of her such claim of any with all supporting documen failing which the transaction in favor of ou client shall be completed withou reference to such claim & the claim, if an of such person shall be treated as waived & not binding on our clients. Sd/- Shailendra B. Khat

Advocate High Cour C/o_ Charan Associate Shop No. 004/005, Vaibhav Park CHS Ltd. Mira Bhayandar Rd, Nr. Deepak Hospita Mira Road (Fast) Thane - 40110

IN THE PUBLIC TRUST **REGISTRATION OFFICE GREATER** MUMBAI REGION. MUMBAI

Dharmadaya Ayukta Bhavan, 2nd Floor, 83, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 018.

PUBLIC NOTICE OF INQUIRY Change Report No. ACC/V/2847/19

Filed by: श्री. आनंद किशोर राठी In the Matter of : "नन्दिकशोर राठी मेडीकल

एन्डएज्युकेशनल चॅरिटेबल ट्रस्ट' P. T. R. No. E-13701 (Mumbai)

All concerned having interest :-WHEREAS THE Trustees of the above trust filed a change report under Section 22 of the Mumbai Public Trust Act. 1950 fo bringing the below described property or the record of the above named trus an inquiry is to be made by the Assistan Charity Commissioner, Greater Mumba Region, Mumbai viz.

Whether this property is the property of the trust and could be registered in the trust

Description of Property खालील स्थावर मालमत्ता आपलया रेकॉईवर घेण्यात यावी.

दाके शहर जोधपुर में चौपासनी रोड पर

धनलक्ष्मी टावर के पास स्थित भूखंड संख्या १७ए पर स्थित बहुमंजिली ईमारत में व्यावसायिक प्रयोजनार्थ द्वितीय तल बगैर छत के,

जिसकी सीमा यह है:-उत्तर में खालसा जमीन।

दक्षिण में १०० फूट चौडी मुख्य चौपासनी रोड। पूर्व में रिफ्युजी मार्केट में भूखंड संख्या १७-बी पश्चिम में रिफ्युजी मार्केट में भूखंड संख्या

भमि का क्षेत्रफल – ११०.५१ वर्ग मीटर यानि ११८९.५२ वर्ग फुट में समानुपातिक अविभाज्य हिस्सा (Undivided Share) द्वितीय तल पर स्थित भवन का क्षेत्रफल – २२.३० वर्ग मीटर यानि २४०.०० वर्ग फुटबगैर छ्त के। किंमत रू. ५,५०,०००/-

(अक्षरी रूपये पांच लाख पच्चास हजार फक्त) This is to call upon you to submit you objections, if any in the matter before the Asst. Charity Commissioner, Mumbai Region Mumbai at the above address within 30 days from the date of publication of this

Given under my hand seal of the This 09th day of the Month of April. 2021

(SEAL Superintendent (J **Public Trust Registration Office** Greater Mumbai Region, Mumbai

जाहिर नोटीस

माझे अशिल श्रीमती नलिनी केशवा सुवर्णा, रा/ठि फ्लॅट नं. ५१. दी छेडा को-ऑपरेटिव्ह सोसायर्ट लिमिटेड, पत्ता: क्रॉस रोड क्र. ३, आय र्स कॉलनी, बोरीवली (प) मुंबई-४००१०३, असे की. माझ्या अशिलांचे पती स्वर्गीय श्री. केशवा रामा सुवर्णा हे ''दी छेडा को-ऑपरेटिव्ह सोसायर्ट लिमिटेंड'' पत्ता: क्रॉस रोड क. ३, आय सी. कॉलनी, बोरीवली (प) मुंबई-४००१०३, या सोसायटीचे सदस्य होते आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र. ५१ चे धारक होते. यांचे कोणतेही वारसदार न नेमता ११.०२.२०२० रोजी नेधन झाले

माझ्या अशिलांनी सोसायटी भांडवल मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा भन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे केंवा आझेप आसल्यास ते या नोटीसीच्य प्रसिध्दीपासून ७ दिवसांत सोसायटीच्या . भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्य गान्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पूष्ठयर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतीसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल मेळकतीमधील शेअर्स व हितसंबंध नलिनी केशव सुवर्णा यांच्या नावे सोसायटी उपविधीतील तरतूर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यार सोसायटी म्रोकळी असेल.

ॲंड. मोहन पी. गवस पत्ता: ६४/ए/१०. गगनगिरी प्लॉट क. २. नागरी निवारा परिषद, गोरेगांव (पुर्व), मुंबई - ४०० ०६५ मोबाईल - ९८२१६८५२४१ Date: 20/04/2020 Place: Mumbai

लापता सर्व लोकांना कळविण्यात येते की, 🛮 शनिवा दि. १०/०४/२०२१ रोजी संध्याकाळी ४ - ४.३० च्या दरम्यान माझी पत्नी सौ. लक्ष्मी कोंडिबा पवार हिच्याशी किरकोळ घरगुती कारणा वरून वादविवाद झाल्यामुळे, आमचे घर सोडून गेलेली आहे. घर सोडून जाण्यापूर्वी मला किंवा कुटुंबातील कुणालाही सौ. लक्ष्मी हिने कसलीही कल्पना दिलेली नाही. किंबहुना किरकोळ भांडण किंवा वादविवाद हे खरे कारण नसून ते एक निमित्त आहे. या विषयी मा. वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नया नगः पोलीस ठाणे, मीरा रोड़ (पू), जि. ठाणे यांच्याकडे अर्ज दाखल केलेला आहे. जर कृणाला सौ. लक्ष्मी कोंडिबा पवार हिच्याविषयी माहिती असेल अथवा तिचा ठावठिकाणा माहित असेल, तर कृपया मल खालील पत्यावर आणि दूरध्वनी क्रमांकावः



नाव: लक्ष्मी कोंडीबा पवार, वय ५० वर्षे. उंची ५ फुट, वर्ण निम गोरा.

सौ. लक्ष्मी कोंडिबा पवार, तू जेथे कुठे असशील तिथून ताबडतोब घरी निघून ये, समाजातील मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत आपलयातील मतभेद / वादविवाद मिटविण्याचा प्रयत्न करता येईल. अन्यथा मला योग्य प्रकारे कायदेशीर कारवा करण्याचा विचार करावा लागेल. याची नोंद घ्यावी. श्री. कोंडिबा खंडेराव पवार, शांती नगर, सेक्टर ९, डी – ८४, ८५ च्या रोजारी, पूनम सागर रोड, मीरा रोड (पू), ता. व. जि. ठाणे ४०११०७. दूरध्वनी ८१६९९९१३६५

PUBLIC NOTICE

name of her husband DINESH K

f anyone find of aforesaid origina allotment letter of LIC or transfer letter of having any claim thereon shall contact the undersigned Advocate N. R. Pande at Bhandarkar Bhavan, Court Lane Borivali (West), Mumbai-400092, within 15 days from the date of publication of this Notice, failing which it shall be presumed that there is no claim of an one in respect thereof and whateve claim if any shall be deemed to be

Place: Mumbai

SHAH for the Flat No. 404, 4th Floor, Bldg. No D-78, in The Triveni Shantinagar Chs. Ltd. Sector 9, Shanti Nagar, Mira Road (E), Dist Thane-401107.

But the deceased KETAN GUNVANTLA SHAH ALIAS KETANKUMAR GUNVANTLAI SHAH has expired on 21/03/2021, at Mumbai having death Registration No. D-2021:27 90276-000618 dated 27/03/2021, leaving behind his Wife i.e. MALA KETAN SHAH and his Son i.e. JAINAM KETAN SHAH as his only lega neirs and representatives on accordance wit the law of succession under which he was overned at the time of his death.

THEREFORE ANY MEMBER OF PUBLIC O the Competent Authority appointed under the Maharashtra Stamps Act. 1958, having objection against the Legality of (1) MALA KETAN SHAH (2) JAINAM KETAN SHAH eing the only claiming to be the Surviving Lega eirs and representatives of **KETAI** GUNVANTLAL SHAH ALIAS KETANKUMAI GUNVANTLAL SHAH of the said Flat, in an manner howsoever and whatsoever by way o Gift, occupancy right, inheritance, mortgage transfer, sale, gift, lease, license, lien, charge covery proceedings should intimate in writing me within 14 days from the date of Publication, hereof with proof thereof agains ccountable receipt or by registered A/D pos-illing which the claim or claims, if any of suc person/s will be considered to have been waive and/or abandoned.

जाहिर वक्फ प्रगटन

प्रकरण - सुन्नी मोहमेडीयन मॉस्क, ग्रेटर मुंबई जि. मुंबईच्या नांवामध्ये मस्जीद समविष्ट करणे

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात वक्फ अधिनियम १९९७ चे कमल ४३ नुसार नोंदणीकृत वक्फ संस्था आहे ज्याचा नोंदणी क्र. मरावमं/मुंबई/२३४/२०११ असा आहे. या कार्यालयात हाफीज सहाब, रा. औरगांबाद यांनी दिनांक ७/८/२०१८ रोजी वक्फ अधिनियम . १९९५ चे कलम ४१ अन्वये अर्ज देवून सदर वक्फ संस्थेचे नांव दरूरती करून सूर्झ मोहमेडीयन मस्जीद उमर फारूख, खड्डे की बारी, ६ इमामबाडा रोड, मुंबई असे करणे बाबत विनंत

वक्फ रजिस्टर –३७ मध्ये नोंढ घेण्याकरीता प्रस्ताव साढर केला आहे.

नावात दुरूस्ती करण्याबद्दल जर कोणास काही अक्षेप/उजर असल्यास त्यांनी (१५) पंधरा दिवसाचे आत त्याँचे आक्षेप या कार्यालयात समक्ष हजर राहन अभिलेखासह दाखल करावे. मृदत संपल्यानंत परिशिष्ठ अ मध्ये नमुद्र केल्या प्रमाणे वफ्फ सँरथेचा नावात दृष्ठस्ती करण्याची कार्यवाही पुर्ण

परिशिष्ठ-अ							
वक्फाचे सध्याचे नाव		वक्फाचे नावात खालील प्रमाणे दरूरती करणे					
मुझी मोहमेडीयम मॉस्क, खाड्डे हमामबाडा रोड, मुंबई		सुन्नी मोहमेडीयन मस्जीद मस्जीद उमर फारूख, खाड्डे की वाडी, ६ इमामबाडा रोड, मुंबई					
		सही/- मुख्य कार्यकारी अधिकारी,					

नोंदणी क्रं: एमयूएम/एससारए/एचएसजी (टी.सी)/११३६७/२००७ सीटीएस क्र. २१९ (पे) व्हिलेज मागाठाणे, देवीपाडा, बोरिवली, पूर्व, मुंबई - ६६

Public Notice

Mitratva SRA Co-Op Hsg. Soc. Ltd. Situated at Gulmohar Road, Mumbai Suburban, holding Five Fully paid up shares of rs. 50/for the same. Her legal heir and son Mr. SUNIL RAMCHANDRA MORE have applied to the society for transfer of the said will be considered and the society will proceed transfer process. Sign/-

Secretary

Place: Thane Date: 20th April 2021

PUBLIC NOTICE

Date: 21.04.2021

SUBHASH SHIVRAJAN & SMT. LEENA SUBHASH were joint owner of Flat No A/203-204, Bhoomi Park III CHS LTD. Near Jankalyan Nagar, Malad (West) Mumbai- 400095. That **MR. SUBHAS**F SHIVRAJAN expired on 08/11/2010 leaving behind legal heirs SMT. LEENA SUBHASH W/o Late MR. SUBHASH SHIVARAJAN (Wife/Widow) and MR DEV SUBHASH son of Late MR SUBHASH SHIVRAJAN.

That, my client SMT. LEENA SUBHASH now selling the Flat No. A/203-204 Bhoomi Park III CHS LTD., Nea Jankalyan Nagar, Malad (West), Mumba 400095 and MR. DEV SUBHASH is the confirming party. So, I hereby call objections from a

persons, the public or bank or from any ndividual person or institutes, if anyon lat by way of sale, mortgage, lier tenancy, litigation, they should make a written objection within 15 (fifteen) days from the date of publication to this notice of therwise it will be assured that there ar no encumbrance on the title of the sai lats or part of it.

Sd/- Advocate Chirag R. Pandy 705, Borivali Nand Kuvar CHS Ltd Near Amba Mata Temple, Factory Lane Borivali (West), Mumbai - 400 092

TAKE NOTICE that my client GIRISHKUMAR M. SANGHVÍ, is lawfu owner of Flat No. 43. Blue Grotto CHS Ltd., Jeevan Bima Nagar, Borival (West), Mumbai- 400103 (hereafter referred to as SAID FLAT) and holder o Share Certificate No. 9 having five paid up shares bearing numbers from, 41 to 45, have lost original Allotment Letter of LIC of said flat standing in name of SMT KAUSHIKA DINESH BHATT and internal transfer documents for transfe of said flat from name of SM1 KAUSHIKA DINESH BHATT to the

Sd/- Advocate Mr. N. R. Pande Mob: 9869049486

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN TO ALL Concerned that my clients (1) MALA KETAN SHAH (2) JAINAM KETAN SHAH being the claimant to be the Surviving Legal heirs and representatives of KETAN GUNVANTLAL SHAH ALIAS KETANKUMAR GUNVANTLAL SHAH LALIAS KETANKUMAR GUNVANTLAL SHAH LALIAS KETANKUMAR GUNVANTLAL SHAH LALIAS KETANKUMAR GUNVANTLAL

FURTHER KETANKLIMAR GUNVANTI A SHAH (during his life time) was the owner of the said Flat, having being Purchased from M/S SHANTISTAR BUILDERS, by way or Agreement dated <u>04/01/1993</u> and the same wa egistered at Thane under document No

Place: Mira Road (E), Thane. Sd/.
Date: 21-04-2021 Adv. Akta M. Parikh
Shop No. 22, 1st Floor
Crystal Plaza, Station Road Mira Road (E), Dist: Thane - 401107

वक्फ अधिनियम १९९५ चे कलम-४१ पहा - वक्फ अधिनियम १९९५ चे कलम -४१

सुन्नी मॉस्क मोहमेडीयन मास्क, खड्डे की बारी, ६, इमाबावाडा रोड, मुंबई ही वक्फ संस्था

त्यानुसार सदर संस्थेचे नावात खालील परिशिष्ट-अ प्रमाणे बदल/दुरूस्ती करणे व वक्फ संस्थेच

तरी या जाहिर प्रगटनाद्धारे जनतेस कळविण्यात येते की, परिशिष्ठ अ प्रमाणे उपरोक्त वक्फ संस्थेच्या करण्यात येईल व त्यानंतर कोणाचेही आक्षेप/उजर बाबतचा विचार केला जाणार नाही.

मित्रत्व एसआरए सह. गृहसंस्था मर्या.

SMT. SAVITRI RAMCHANDRA MORE bonafide member of our society and owner of Flat No. A-103 on the 1st floor of Magathane, Boriwali East, Mumbai - 400 066, lying on plot of land bearing C.T.S. No. 219 (pt) being at villege; Magathane, Taluka: Boriwali in the Registration District of Mumbai City and each expired on 22.10.2015 witout making any monimation shares and flat in his sole name. If any one is having any claim/ obejection sould contact/write to the society Secretary within 15 (Fifteen days) form the date of his notive. there after no claim

Place: BORIWALI-Mumbai Gulmohar Road, Magathane, Mumbai - 400 066,

वर संपर्क साधावा.

ठिकाण: मुंबई

दिनांकः २० एप्रिल,२०२१

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2021 Particulars 31.03.2021 | 31.12.2020 | 31.03.2020 | 31.03.2021 | 31.03.2020 (Audited) (Unaudited) (Audited) (Audited) (Audited) 1 Total Income from Operations 628.15 596.75 16.41 1.245.08 42.96 Net Profit/(Loss) from ordinary activities before tax 48 55 27.69 3.90 83 27 13.01 Net Profit/(Loss) from ordinary activities after tax 20.69 5.62 12.78 35.48 61.43 Total Comprehensive Income for the period [comprising Profit/ (Loss) 1.83 3.67 (4.57) 8.98 (7.29) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) Paid up equity share Capital (Face value Rs 10/-) 382.00 382.00 382.00 382.00 382.00 Earning Per Share (EPS) (Not annualised) 0.33

The above results were reviewed and recommended by the Board of Directors at their meeting held on April 20, 2021. The $Statutory\,Auditors\,of\,the\,company\,have\,carried\,out\,audit\,of\,aforesaid\,results\,and\,given\,unmodified\,opinion.$

The above is an extract of the details format of Quarter and Year Ended Results filed with the stock exchange under Regulation 33 of SEBI (listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarter ended Financial Results are available on stock exchange website at www.bseindia.com and also on the company's website i.e.

For: NARENDRA INVESTMENTS (DELHI) LIMITED

Laxmikant Kabra DIN:00061346

हिंद रेक्टिफायर्स लिमिटेड करिता

सही / -मिनाक्षी आंचलिया कंपनी सचिव

NARENDRA INVESTMENTS (DELHI) LIMITED (CIN: L65993MH1977PLC258134) Regd off: 1, Matru Chhaya, M. Karve Road, Opp. Dr. Bedekar Hospital, Naupada, Thane (w)- 400 602

0.93